

दि.०१.०१.२००६ रोजी किंवा त्यानंतर
आदिवासी /नक्षलग्रस्त भागातून सेवानिवृत्त
झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या
निवृत्तीवेतनाची परिगणना करण्याबाबत

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: सेनिवे २०१३/प्र.क्र.४६/सेवा-४

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

तारीख: १७ डिसेंबर, २०१३.

शासन परिपत्रक

आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्र.टिआरएफ-२०००/प्र.क्र.३/१२, दि.०६.०८.२००२ अन्वये एकस्तर पदोन्नती अंतर्गत वरीष्ठ / पदोन्नतीची वेतनश्रेणी व त्यानुषंगाने वेतननिश्चितीचा लाभ देण्यात आला आहे. जे अधिकारी / कर्मचारी आदिवासी व नक्षलग्रस्त भागातून सेवानिवृत्त होतील, त्यांच्या निवृत्तीवेतनाची परिगणना या लाभानुसार करण्याचा निर्णय घेऊन त्याबाबतच्या सूचना महालेखापाल कार्यालय, नागपूर यांना क्र.सेनिवे १००६/प्र.क्र.९२/सेवा-४, दि.१९.०१.२००७ च्या पत्रान्वये देण्यात आल्या होत्या.

२. सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या दि.०६.०८.२००२ च्या शासन निर्णयानुसार अनुज्ञेय केलेले लाभ सहाय्या वेतन आयोगानुसार सुधारीत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या (सामान्य प्रशासन विभाग) विचाराधीन असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे आदिवासी व नक्षलग्रस्त भागातून दि.०१.०१.२००६ रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात पूर्वी देण्यात आलेले आर्थिक लाभ विचारात घेऊन सुधारणा करता येणार नाही.

३. या संदर्भातील शासनाचा निर्णय प्रलंबित असल्यामुळे अशा सूचना देण्यात येत आहेत की, आदिवासी व नक्षलग्रस्त भागातून दि.०१.०१.२००६ रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी /कर्मचारी यांना निवृत्तीच्या दिनांकास ते ज्या मूळ पदावर कार्यरत आहेत (एकस्तर पदोन्नतीचे पद वगळून), त्या पदाच्या पे-बॅंड मध्ये ते घेत असलेले वेतन + अनुज्ञेय ग्रेड वेतनावर निवृत्तीवेतनाची परिगणना करावी. ज्या कर्मचाऱ्यांना अशा परिगणनेनुसार अनुज्ञेय निवृत्तीवेतनापेक्षा जास्त निवृत्तीवेतन अदा करण्यात आले आहे, त्या निवृत्तीवेतनधारकांकडून जास्त अदा केलेले निवृत्तीवेतन महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ मधील नियम १३४ (ए) (दि.३०.०७.२००७ नुसार केलेली सुधारणा) नुसार वसूल करण्याची कार्यवाही या नियमातील परंतुकानुसार करण्यात यावी.

४. शासन असाही आदेश देत आहे की, ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषि विद्यापीठे यामधील निवृत्तिवेतनधारक यांना वरील परिपत्रक, योग्य त्या फेरफारासह लागू राहिल.

५. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच) च्या कलम २४८ च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार याचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की, वरील परिपत्रक जिल्हा परिषदांचे निवृत्तिवेतनधारक यांनाही लागू राहिल.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१३१२१७१२३७११५२०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

स.ह.भोसले

अवर सचिव

प्रत,

- १) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (१००० प्रती),
- २) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर (१००० प्रती)
- ३) महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),
- ४) महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (२५ प्रती),
- ५) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई (५ प्रती),
- ६) अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई (२५ प्रती),
- ७) संचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई, (१० प्रती)
- ८) मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई (१० प्रती),
- ९) उप-मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती (प्रत्येकी १० प्रती),
- १०) वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/नागपूर/औरंगाबाद/ नाशिक (प्रत्येकी १५ प्रती),
- ११) निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),
- १२) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (प्रत्येकी १० प्रती),
- १३) सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई

- १४) राज्यपालांचे सचिव,
- १५) मुख्य मंत्र्यांचे सचिव,
- १६) उप मुख्य मंत्र्यांचे सचिव,
- १७) सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,
- १८) *विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली,
- १९) *प्रबंधक,, उच्च न्यायालय (मूल न्याय शाखा) मुंबई,
- २०) *प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई,
- २१) *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- २२) *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
- २३) *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- २४) *प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई/नागपूर/औरंगाबाद
- २५) मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.
- २६) आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व)
- २७) सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, १ला मजला, मंत्रालयासमोर, मुंबई ४०० ०३२
- २८) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- २९) ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन, मुंबई - ४०० ०३२. (१० प्रती)
- ३०) मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख,
- ३१) सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती),
- ३२) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती)
- ३३) सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष
- ३४) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),
- ३५) शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),
- ३६) तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती),
- ३७) सर्व जिल्ह्यांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती), संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती),
- ३८) सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),
- ३९) सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),
- ४०) सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ (प्रत्येकी ५ प्रती),
- ४१) सर्व महानगरपालिका व नगरपरिषदा, महाराष्ट्र राज्य (प्रत्येकी ५ प्रती),
- ४२) सर्व जिल्ह्यांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती),
- ४३) कार्याध्यक्ष, महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन, १४४९, सदाशिव पेठ, "संकल्प" खजिना महाल बोळ, एस.पी. कॉलेज समोर, पुणे ४११ ०३०
- ४४) अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट गव्ह.पेंशनर्स असो., बेळगांव, १०९१, अनंतशयन गल्ली, लक्ष्मी निवास, २ रा मजला, बेळगांव-५९० ००१.
- ४५) ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),
- ४६) शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),
- ४७) उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),

- ४८) कृषि व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),
- ४९) मंत्रालयातील सर्व विभाग,
- ५०) कुल सचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर (१० प्रती),
- ५१) कुल सचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (१० प्रती),
- ५२) कुल सचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला (१० प्रती),
- ५३) कुल सचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी (१० प्रती),
- ५४) कुल सचिव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (१० प्रती),
- ५५) कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, जिल्हा रायगड (१० प्रती),
- ५६) बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई १ (५ प्रती)
- ५७) भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.बॅरक नं. १, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई २० (५ प्रती)
- ५८) भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस.व्ही.पटेल रोड,, मुंबई ४ (५ प्रती)
- ५९) भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई १३ (५ प्रती)
- ६०) इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई २५ (५ प्रती)
- ६१) नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई २१ (५ प्रती)
- ६२) शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई २८ (५ प्रती)
- ६३) वित्त विभागातील सर्व कार्यासने,
- ६४) निवड नस्ती, कार्यासन सेवा-४.

*पत्राद्वारे.